

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय ?

हा तीन अंकी नंबर असतो. ज्यामधून बँकेला किंवा कर्जदात्याला तुमच्या विश्वसनीयतेचे मूल्यांकन करता येते. म्हणजे तुम्ही तुमची देय रक्कम वेळेवर भरता की नाही हे समजते. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्जदात्याला हे कळते की तुम्ही मागील काळात कर्ज किंवा क्रेडिट कार्डस घेतले आहेत आणि सर्व देय रक्कम नीट आणि नियमित भरल्या आहेत. ज्यामुळे कर्जदात्याला तुमचा कर्जाचा सध्याचा अर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर करता येणं सोपं बनतं.

सीआरआयएफ क्रेडिट स्कोअर सामान्यपणे 300-900 दरम्यान असतो. 300 हा सर्वात कमी स्कोअर असून तो पूर क्रेडिट स्कोअर मानला जातो. 900 हा सर्वात जास्त स्कोअर असतो. सामान्यपणे 700 पेक्षा जास्त स्कोअर चांगला मानला जातो.

क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय ?

क्रेडिट रिपोर्टमधून कर्जदाराचा व्यापक क्रेडिट प्रोफाइल दिसतो. ज्यात वैयक्तिक माहिती (उदाहरणार्थ: कर्जदाराचं नाव, आयडी नंबर, जन्मतारीख इत्यादी) आणि क्रेडिट समरी (उदाहरणार्थ: कर्जदाराचे क्रेडिट अकाउंट्स, अकाउंट्स वर्तमान/मागील आहेत का, आणि कर्जदाराबद्दल झालेली ताजी क्रेडिट चौकशीचे रेकॉर्ड) दिसते.

ब्लॅक सीआरआयएफ क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय ?

जर सीआरआयएफ डेटाबेसवर तुमचा कोणताही डेटा आम्हाला मिळाला नाही तर तुम्हाला 'एनएच' मिळेल, ज्याचा अर्थ नो हिस्टरी रिपोर्ट आहे.

मला 11-18 चा स्कोअर कधी मिळेल ?

खालील परिस्थितीमध्ये, तुम्हाला 11-18 दरम्यान स्कोअर मिळेल:

ग्राहकांसाठी:

अकरा हा स्कोअर नाही तर एक एक्सक्लुजन कोड आहे आणि तो 50 पेक्षा जास्त सक्रिय खाती असलेल्या व्यक्तीला दिला जातो.

बारा हा स्कोअर नाही तर एक एक्सक्लुजन कोड आहे आणि तो त्या व्यक्तीला दिला जातो ज्याचे वर्गीकरण आम्ही करू शकलो नाही.

चौदा हा स्कोअर नाही तर एक एक्सक्लुजन कोड आहे आणि तो अशा व्यक्तीला दिला जातो ज्याचा पूर्वीचा क्रेडिट इतिहास नाही परंतु त्याने कर्जाची हमी दिली आहे.

पंधरा हा स्कोअर नाही तर एक एक्सक्लुजन कोड आहे आणि ज्या व्यक्तीचा पुरेसा क्रेडिट इतिहास उपलब्ध नाही अशा व्यक्तीला दिला जातो.

सोळा हा स्कोअर नाही तर एक एक्सक्लुजन कोड आहे आणि तो अशा व्यक्तीला दिला जातो ज्यांची सर्व खाती 36 महिन्यांपूर्वी बंद झाली आहेत आणि चौकशीच्या तारखेपासून गेल्या 36 महिन्यांत त्यांनी कोणतेही नवीन कर्ज घेतलेले नाही.

सतरा हा स्कोअर नाही तर एक एक्सक्लुजन कोड आहे आणि जेव्हा ग्राहकाबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसते तेव्हा तो दिला जातो.

अठरा हा स्कोअर नाही तर एक एक्सक्लुजन कोड आहे आणि गेल्या 36 महिन्यांत एखाद्या व्यक्तीविरुद्ध कोणतेही अपडेट न मिळाल्यास तो दिला जातो.

व्यावसायिक वापरासाठी:

तेरा हा स्कोअर नाही. हा एक एक्सक्लुजन कोड आहे आणि ज्या संस्थांसाठी संबंधित अद्यतने ब्युरोमध्ये उपलब्ध नाहीत त्यांना दिला जातो.

चौदा हा स्कोअर नाही. हा एक एक्सक्लुजन कोड आहे आणि ज्या संस्थांकडे खूप नवीन करार आहेत त्यांना तो दिला जातो.

पंधरा हा स्कोअर नाही. हा एक एक्सक्लुजन कोड आहे आणि तो अशा कर्जदारांना दिला जातो जे व्यावसायिक संस्था नाहीत.

सोळा हा स्कोअर नाही. हा एक एक्सक्लुजन कोड आहे आणि ज्या संस्थांचे वर्गीकरण करता येत नाही त्यांना दिला जातो.

सतरा हा स्कोअर नाही. हा एक एक्सक्लुजन कोड आहे आणि ज्या संस्थांचा पूर्वीचा क्रेडिट इतिहास नाही परंतु त्यांनी कर्जासाठी हमी दिली आहे त्यांना दिला जातो.

उपलब्ध क्रेडिट रिपोर्ट पर्याय आणि त्यांची किंमत किती ?

सीआरआयएफ हाय मार्क कडून तुमचा क्रेडिट रिपोर्ट मिळवण्यासाठी 3 पर्याय उपलब्ध आहेत:

मोफत क्रेडिट रिपोर्ट: तुम्हाला वर्षातून एकदा सीआरआयएफकडून संपूर्ण मोफत वार्षिक क्रेडिट रिपोर्ट मिळण्याचा अधिकार आहे. हा रिपोर्ट तुम्ही लगेच पाहू शकता.

पेड रिपोर्ट (सब्सक्रिप्शन प्लॅन्सद्वारे): खरेदी केलेल्या योजनेनुसार तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट त्वरित डाउनलोड करू शकता. उपलब्ध योजना आहेत- 1 वर्ष, 6 महिने, मासिक, वन टाइम. सर्व सब्सक्रिप्शन योजना तुम्हाला क्रेडिट स्कोअरसह क्रेडिट रिपोर्ट देतील.

पेड रिपोर्ट (स्कोअरशिवाय): तुम्ही सीआरआयएफ कडून रुपये 99 (जीएसटी वगळून) वर तुमचा क्रेडिट रिपोर्ट त्वरित मिळवू शकता, हा एकदाच मिळवता येईल.

वैयक्तिक क्रेडिट स्कोअर म्हणजे काय ?

वैयक्तिक क्रेडिट स्कोअर हा कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक आरोग्याचे मोजमाप असतो. ते कर्ज फेडण्याची तुमची शक्यता किती आहे याच्याशी संबंधित

असते. बँका आणि कर्ज देणारे तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा कर्ज मंजूर करायचे की नाही हे ठरवण्यासाठी त्याचा वापर करतात. भारतात क्रेडिट स्कोअर 300-900 पर्यंत असतो. 700 पेक्षा जास्त स्कोअर सामान्यपणे चांगला मानला जातो.

बिझनेस क्रेडिट स्कोअर म्हणजे काय ?

जसे वैयक्तिक क्रेडिट स्कोअर दिले जातात तसे व्यवसायांनाही क्रेडिट स्कोअर दिले जातात. कंपनी किंवा बिझनेस क्रेडिट स्कोअर कंपनीची क्रेडिट योग्यता - म्हणजेच कर्जाची परतफेड करण्याची शक्यता निश्चित करतो. प्रत्येक बँक किंवा एनबीएफसी तुमच्या व्यवसायाला किंवा कंपनीला चालू भांडवल कर्जासाठी किंवा उपकरणांच्या खरेदीसाठी कर्ज मंजूर करण्यापूर्वी व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर आणि इतिहास तसेच प्रमोटरचा (वैयक्तिक) क्रेडिट स्कोअर विचारात घेते.

मला सीआरआयएफचा बिझनेस क्रेडिट रिपोर्ट (बीसीआर) कसा मिळेल ?

तुम्ही फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये तुमचा बिझनेस क्रेडिट स्कोअर आणि रिपोर्ट मिळवू शकता.

स्टेप 1: तुमचा व्यवसायाचा तपशील भरा उदाहरणार्थ बिझनेस, पॅन, पत्ता, अधिकृत स्वाक्षरीकर्त्याचे नाव, अधिकृत स्वाक्षरीकर्त्याचा पॅन.

स्टेप 2: डेबिट किंवा क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग तपशील वापरून तुमच्या रिपोर्टसाठी सेक्युर पे करा

स्टेप 3: तुमचे कागदपत्रे अपलोड करा उदाहरणार्थ पॅनची स्कॅन केलेली प्रत, पत्त्याचा पुरावा, अधिकृतता पत्र इत्यादी.

शेअर केलेल्या कागदपत्रांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतर तुमचा अहवाल तुम्हाला 7 कामकाजाच्या दिवसांत पाठवला जाईल.

मला सीआरआयएफचा वैयक्तिक क्रेडिट रिपोर्ट (पीसीआर) कसा मिळेल ?

तुम्ही सीआरआयएफचा वैयक्तिक क्रेडिट रिपोर्ट फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये मिळवू शकता:

स्टेप 1: तुमचा तपशील, ओळखीचा पुरावा आणि पत्ता भरा: तुम्हाला प्रथम तुमचा ईमेल आयडी देण्यास सांगितले जाईल; पोस्ट केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म सादर केला जाईल ज्यामध्ये पूर्ण नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, निवास पत्ता आणि लिंग यासारख्या इतर तपशीलांची आवश्यकता असेल. तुम्हाला पॅन क्रमांक, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतही ओळखपत्र यासारखे तुमचे ओळखपत्र तपशील देखील सादर करावे लागतील.

स्टेप 2: तुमच्या रिपोर्टचा प्रकार निवडा: तुमच्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत;

मोफत क्रेडिट रिपोर्ट: तुम्हाला वर्षातून एकदा सीआरआयएफकडून संपूर्ण मोफत वार्षिक क्रेडिट रिपोर्ट मिळण्याचा अधिकार आहे. हा अहवाल तुम्हाला पाहण्यासाठी त्वरित उपलब्ध आहे.

पेड रिपोर्ट (सब्सक्रिप्शन प्लॅन्सद्वारे): खरेदी केलेल्या योजनेनुसार तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट त्वरित डाउनलोड करू शकता. उपलब्ध योजना आहेत- 1 वर्ष, 6 महिने, मासिक, वन टाइम. सर्व सब्सक्रिप्शन योजना तुम्हाला क्रेडिट स्कोअरसह क्रेडिट रिपोर्ट देतील.

पेड रिपोर्ट (स्कोअरशिवाय): तुम्ही सीआरआयएफ कडून रुपये 99 (जीएसटी वगळून) वर तुमचा क्रेडिट रिपोर्ट त्वरित मिळवू शकता, हा एकदाच मिळवता येईल.

स्टेप 3: तुमची चौकशी प्रमाणित करा: तुम्ही सर्व तपशील भरले आणि तुमचा रिपोर्टचा प्रकार निवडला की, तुमची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला अनेक पर्यायांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास सांगितले जाईल. तुमच्या मागील कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर आधारित तीन प्रश्नांचा संच तुम्हाला मिळेल. या तीन प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे यशस्वी उत्तर दिल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुमचा रिपोर्ट सादर केला जाईल.

अधिक माहितीसाठी, तुम्ही आमचा ब्लॉग वाचू शकता: <https://blog.criifhighmark.com/how-to-find-your-crif-credit-score/>

डाउनलोडेड क्रेडिट रिपोर्टला पासवर्डने सुरक्षित केलेले असते का ?

होय, डाउनलोड केल्यानंतर पासवर्डचे संरक्षण असते. पासवर्ड 8 अक्षरांचा आहे. हा तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे, लोअर केसमध्ये, जसे तुम्ही एंटर केलेल्या तपशीलांवर दिसते आणि तुमच्या मोबाईल नंबरची अक्षरे आणि शेवटचे 4 अंक यांचे मिश्रण आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे नाव तपशीलांवर सी.के. अजय कुमार आणि मोबाईल नंबर 9900123456 असा असेल, तर पासवर्ड सी.के.3456 असेल.

मी माझा पासवर्ड कसा रीसेट करू ?

तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल, तर तुम्ही लॉगिन पर्यायावर क्लिक करून आणि पॉपअपमधून 'आय डॉट रिमेंबर माय पासवर्ड' ही लिंक निवडून तो बदलू शकता.

मी माझी सीआरआयएफ क्रेडिट रिपोर्ट प्रत कशी मिळवू ?

तुम्हाला customerservice@criifhighmark.com वर मेल विनंती पाठवावी लागेल. सब्जेक्टमध्ये तुमचा रिपोर्ट आयडी द्या आणि तुमच्या सीएचएम ब्युरो रिपोर्टची प्रत मागा.

क्रेडिट स्कोअर कितीवेळा अपडेट होतो ?

सामान्यपणे बँका आणि इतर वित्तीय संस्था दर पंधरवड्याने सीआरआयएफला ग्राहक कर्ज माहिती सादर करतात. सदस्यांकडून हा डेटा प्राप्त झाल्यानंतर, सीआरआयएफ त्यानुसार क्रेडिट माहिती अहवाल (सीआयआर) अपडेट करते.

क्रेडिट स्कोअरवर कशाचा परिणाम होतो ?

तुमच्या सीआरआयएफ क्रेडिट स्कोअरवर पाच महत्वाचे घटक परिणाम करतात:

1. पेमेंट हिस्टरी: तुम्ही तुमचे ईएमआय किंवा कार्डचे पैसे किती वेळा वेळेवर फेडता? उशिरा पेमेंट केल्याने क्रेडिट स्कोअर कमी होतो.
 2. हाय क्रेडिट युटिलायझेशन: तुमच्या एकूण क्रेडिटपैकी किती तुम्ही वापरले आहे? तुमच्या क्रेडिट कार्डच्या सध्याच्या बॅलन्समध्ये वाढ होणे हे परतफेडीचा वाढता भार दर्शवते आणि तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम करू शकते.
 3. लॅथ ऑफ क्रेडिट हिस्टरी: तुमचा क्रेडिट इतिहास किती काळापासून आहे? जबाबदार क्रेडिट वापराचा दीर्घ इतिहास असल्यास उच्च स्कोअर मिळण्याची शक्यता असते.
 4. क्रेडिट मिक्स: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कर्जे आहेत का? वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांचा अनुभव (उदा. कार कर्ज, गृह कर्ज किंवा क्रेडिट कार्ड) तुमच्या स्कोअरमध्ये मदत करू शकतो.
 5. न्यू क्रेडिट: तुम्ही अलिकडे नवीन क्रेडिट लाईन्स उघडल्या आहेत का? कमी वेळात अनेक खाती उघडल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.
- अधिक माहितीसाठी, आमचा ब्लॉग वाचा: <https://blog.crihighmark.com/everything-that-can-and-cant-affect-your-credit-score>
- ### तुमच्या सीआरआयएफ हाय मार्क क्रेडिट इंफॉर्मेशन रिपोर्ट (सीआयआर) सह तक्रार/वाद आहे का ?

1. सीआयआरमध्ये सीआरआयएफ हाय मार्क रेफरन्स नंबर पहा. (हा तुमच्या सीआरआयएफ हाय मार्क सीआयआर मध्ये एचएम रेफरन्स लेबल नंतरचा क्रमांक आहे जो तुमच्या सीआरआयएफ हाय मार्क सीआयआरच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात आहे)
2. customerservice@crihighmark.com वर ईमेल पाठवा (किंवा सब्जेक्ट लाइनमध्ये सीआरआयएफ हाय मार्क रेफरन्स नंबरसह 020 67157760/88 वर आमच्याशी संपर्क साधा. मेलमध्ये तुमच्या तक्रारीबद्दल तपशील जसे की (सीआयआरमध्ये खात्याचा अनुक्रमांक, तक्रार दाखल केलेल्या खात्याची माहिती इ.), तुमचा संपर्क क्रमांक आणि नाव नमूद करा.
3. सीआरआयएफ हाय मार्क तुम्हाला एक तिकीट क्रमांक पाठवेल जो तुम्ही सीआरआयएफ हाय मार्कशी पुढील चर्चेत वापरू शकता.
4. जर तक्रार केलेली चूक सीआरआयएफ हाय मार्क प्रक्रियेमुळे असेल तर, तुमच्या तक्रारीच्या चौकशीच्या निकालांच्या आधारे, तुमची तक्रार मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत, सीआरआयएफ हाय मार्कने मूळ चौकशी करणाऱ्या क्रेडिट संस्थेला दुरुस्त केलेला सीआयआर सादर करावा किंवा जर तक्रार केलेली चूक क्रेडिट संस्थेने दिलेल्या डेटामुळे असेल तर दुरुस्त केलेला क्रेडिट माहिती मागावी.
5. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सीआरआयएफ हाय मार्क तुमच्या तक्रारीशी संबंधित तिकीट क्रमांक बंद करेल. पर्यवेक्षक अधिकारी (म्हणजेच फायनान्शियल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) ज्या ग्राहकाशी ही माहिती संबंधित आहे.

अधिक माहितीसाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट द्या:

<https://blog.crihighmark.com/how-when-to-dispute-your-credit-information-report/>

मी माझा क्रेडिट स्कोअर कसा सुधारू शकतो ?

कर्जदात्यांकडून कर्ज मंजूरीसाठी आवश्यक असलेला चांगला क्रेडिट इतिहास राखून तुम्ही तुमचा सीआरआयएफ क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. तुमचा स्कोअर सुधारण्यास मदत करण्यासाठी या 7 स्टेप्स फॉलो करा:

1. थकबाकी वेळेवर भरा: तुमचे थकबाकीचे पैसे वेळेवर भरा. जेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डमधून खर्च करता तेव्हा खात्री करा की तुम्ही वापर सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली किमान रक्कम भरत नाही तर पूर्ण किंवा त्या महिन्यासाठी तुम्हाला परवडणारी कमाल रक्कम भरत आहात.
2. क्रेडिट कार्ड्स कमी करा: तुमची क्रेडिट मर्यादा वाढवण्याचा आणि खर्चाचे प्रमाण कमी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे एका वेळी 3 पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड नसणे.
3. क्रेडिट कार्डाचा जबाबदारीने वापर करा: तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करताना तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या 30-35% पर्यंत खर्च मर्यादित ठेवण्याचा नियम पाळणे हा एक चांगला मार्ग आहे.
4. ओल्ड BP गोल्ड (जुनं ते सोनं): तुम्ही तुमचे पैसे पूर्ण भरल्यानंतर खात्यामधून तुमचे रेकॉर्ड पुसून टाकण्याची घाई करू नका, कारण वेळेवर ईएमआय भरल्यामुळे स्कोअर वाढतो.
5. कर्जाच्या अर्जावर मर्यादा ठेवा: दुसऱ्या बँकेत पुन्हा अर्ज करण्याची घाई करू नका कारण त्यांना तुमच्या मागील बँकेकडून नकार कळेल. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर आणखी वाईट होऊ शकतो आणि परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
6. चौकशीबाबत सतर्क रहा: तुम्ही जास्त क्रेडिट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात हे दाखवू नका; नवीन क्रेडिटसाठी काळजीपूर्वक अर्ज करा.
7. तुमचा स्कोअर नियमित तपासा: तुमचा क्रेडिट स्कोअर नियमितपणे तपासणे ही एक चांगली आणि काहीही नुकसान नसलेली पद्धत आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यास आणि त्यानुसार ती सुधारण्यासाठी पुरेसे उपाय योजण्यास मदत होते. तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर मोफत तपासू शकता आणि सीआरआयएफ सेवांचा लाभ घेऊन तपशीलवार अहवाल मिळवू शकता.

अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: <https://blog.crihighmark.com/7-surefire-ways-to-improve-your-credit-score/>